

शासकोऽय तेवेत अस्ताना द्विवंग/अळालो तेवानिवृत्त
हालेल्या कर्मचा-याच्या नातेवार्डीत अनुकूपा तत्वा
निधुक्तो देणेबाबत.

मडाराष्ट्र शासन

तामान्य प्रशासन विभाग,

शासनानिर्णय क्र.क्र. : अक्षय-१०२५/प्र.क्र. ३४-अ/आठ,
क्रात्य, मूल्क ४०० ०३२,
दिनांक : ११ सप्टेंबर, १९९६

वाचा : १] शासन निर्णय, सा.प्र.वि. क्रमांक अक्षय-१०१३/२३३५/प्र.क्र. १०/१३/आठ,
दिनांक २६. १०. १९९४

२] शासन निर्णय, सा.प्र.वि. क्रमांक अक्षय-१०१५/प्र.क्र. ३४-अ/आठ,
दिनांक २३. ८. १९९६

शासन निर्णय

=====

शासन निर्णय, तामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अक्षय-१०१३/२३३५/प्र.क्र. १०/
१३/आठ, दिनांक २६. १०. १९९४ नुसार अनुकूपा तत्वावर निधुक्तोंधो तुधारोत योजना
कार्यान्वित झरण्यात आलो आडे. या शासन किंवाकोरेक्त, पर्सिष्टिट"अ" मधील
नियम ५-अ उल्लो युद्धोत परंतु क सभाविष्ट झरण्यात यावे.

" तेवेत अस्ताना द्विवंत हालेल्या किंवा दुर्घट व्याधोमुळे अळालो सैपानिवृत्त
हालेल्या कर्मचा-याच्या कुटुंबातोल अस्तान वारसदाराच्या बाबतोत रकाने त्वान
मडाजे, १८ कर्जाचा हालेल्यावर एक कर्जाच्या आत या योजनेहालो नोंकरो साही
अर्ज झावा." हे आदेश १ मार्च, १९९६ पासून अंमलात येतोल.

मडाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार या नोंदवा.

2/मानी/३१
[य. मा. जोशे]
उप तचिद, मडाराष्ट्र शासन.

राज्य

राज्यपालांचे तस्थिव, राज्यवन, मलबार डिल, मुंबई ४०० ०३२,
मुख्यमंत्रो यांचे तस्थिव

तर्व फंगो यांचे खाजगो तस्थिव

तर्व राज्यमंत्रो यांचे स्वोय सडाचायक

* प्रबंधक, मुळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

* प्रबंधक, अपोल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई

* प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई

* तस्थिव, राज्य निवड़णफूल. अन्येग, मुंबई, ..., नुबई

* * तस्थिव, मडाराष्ट्र लोकसेवा आयोग, मंजदूर [१० जादा प्रतोत्तर]

* * तस्थिव, मडाराष्ट्र विधानसभा तस्थिवालय, मुंबई,

मडालेहापाल, मडाराष्ट्र - १ [लेहा व हक्कदारो], मुंबई,

मडालेहापाल, मडाराष्ट्र - १ [लेहा परोक्षा], मुंबई

मडालेहापाल, मडाराष्ट्र - २ [लेहा व हक्कदारो], नागपूर

मडालेहापाल, मडाराष्ट्र - २ [लेहा परोक्षा], नागपूर,

अधिदान व लेहा अधिकारो, मुंबई,

निवासी लेहा परोक्षा अधिकारो, मुंबई,

मुख्य लेहा परोक्षक [निवासी लेहे], फोकण भवन, नवो मुंबई,

तर्व विभागोय आयुक्त

तर्व जिलडा अधिकारो

तर्व जिलडा परिवदांचे मुख्य कार्यालय अधिकारो

सामान्य प्रशासन विभाग / कार्यात्मक क्र. ८

सामान्य प्रशासन विभाग कार्यात्मक क्र. १२ व १४-अ

तर्व क्रात्योन विभाग [सामान्य प्रशासन विभाग इरुन],

निरनिराक्ष्या क्रात्योन विभागाच्या निकेणाडालोल तर्व विभाग प्रमुख व
कार्यालय प्रमुख.